



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक—मध्य उप-विभाग

वर्ष ११, अंक १३]

मंगळवार, फेब्रुवारी २५, २०२५/फाल्गुन ६, शके १९४६

[पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक २६

प्राधिकृत प्रकाशन

नगरविकास विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०२३.

क्रमांक बेस्ट-२५२४/प्र.क्र.१४५/नवि-२१.—ज्याअर्थी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाकडून, (यापुढे ज्यास "उक्त उपक्रम" असे संबोधण्यात आले आहे.) बृहन्मुंबईत विद्युत पुरवठा व परिवहन सेवा पुरविण्यात येतात ;

ज्याअर्थी, वीज पुरवठा व परिवहन सेवा पुरविणाऱ्या उक्त उपक्रमातील कर्मचारी व कंत्राटी कामगार संपावर जाण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०२३ चे कलम २ खंड (क) च्या उपखंड (एक) व (पाच) च्या तरतुदीनुसार विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम आपत्कालीन नियंत्रण सेवा या अत्यावश्यक सेवा आहेत ;

आणि ज्याअर्थी, बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन उपक्रमातील कर्मचारी व कंत्राटी कामगाराकडून होणारा संप / आंदोलन हा सदर अत्यावश्यक सेवा विस्कळीत करू शकतो ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाची खात्री पटली आहे की, सदर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सदर अत्यावश्यक सेवांतील संपास बंदी घालणे लोकहिताच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.

म्हणून, आता, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०२३ चे कलम २ चा खंड (क) चा उपखंड (एक) व (पाच) यासह कलम ४ चे पोट-कलम (१) मधील तरतुदीच्या अधीन राहून महाराष्ट्र शासन याद्वारे सदर उक्त अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सेवेतील उक्त कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या संपास दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५ पासून मनाई करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विद्या हम्पय्या,

शासनाच्या सहसचिव

(१)

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 25th February, 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA ESSENTIAL SERVICE MAINTENANCE ACT, 2023.

No. BEST-2524/C.R.145/UD-21.—Whereas, The Brihan-Mumbai Electric Supply and Transport Undertaking of the Municipal Corporation of Brihan Mumbai (hereinafter referred to as “ the said Undertaking ”) is engaged in the supply of electric supply and transport services in Brihan Mumbai ;

Whereas, employees and contractual workers of the said undertaking, engaged in the electric supply and transport services provided by the said Undertaking in the Brihan Mumbai, are likely to go on strike ;

And Whereas, the supply of electricity and transport services are essential services within the meaning of sub-clauses (i) and (v) of clause (a) of section 2 of the Maharashtra Essential Services Maintenance Act, 2023 ;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that, it is necessary, in public interest, to prohibit the strike in the said employees and contractual workers employed in the said essential services provided by the said Undertaking.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 read with sub-clauses (i) and (v) of clause (a) of section 2 of the Maharashtra Essential Services Maintenance Act, 2023, The Government of Maharashtra hereby prohibits the strikes from 25 February, 2025 by the said employees and contractual workers of the said Undertaking in the electric supply and transport services provided by it.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIDYA HAMPAYYA,
Joint Secretary to Government.